

नकञ्जल KĀURAP. 40.16. AMAR. 88. Uebertr. Abschaum: धिक्वां विगर्हितं सद्भिर्दुष्कृतं कुलकञ्जलम् BUĠG. P. 6, 2, 27. — 3) f. कञ्जला and कञ्जली ein best. Fisch (Cyprinus atratus nach WILS.) ÇABDAR. im ÇKDR. — 4) कञ्जली = मिश्रितरसगन्धक VAIDJ. im ÇKDR. = पराञ्जन, मसि Dinte TRIK. 2, 8, 27 im Index. sulphuret of mercury, Aethiop's mineral WILS. — In der ersten Bed. कद् + ञल.

कञ्जलाधन (क^० 2. + धन) m. Lampe TRIK. 2, 6, 42. H. 686. HĀR. 24. कञ्जलरोचक (क^० 2. + रो^०) m. n. Lampenstock ĠAṬĀDH. im ÇKDR. कञ्जलार्म P. 6, 2, 91. S. u. अर्म.

कञ्जलितं (von कञ्जल) adj. mit Lampenruss —, mit einem daraus bereiteten Kollyrium bestrichen gaṇa तारकादि zu P. 5, 2, 36.

कञ्जल = कञ्जल 2. WILS. (in der 1sten Ausg. कञ्जल, mit Verweisung auf TRIK. 2, 6, 43, wo aber die Calc. Ausg. कञ्जल hat).

कञ्चु, कञ्चते binden; glänzen DHĀTUP. 6, 9. — Vgl. कच् and काञ्चु.

कञ्चट m. N. einer Wasserpflanze, Commelina salicifolia Roxb. and C. bengalensis (diese auch कञ्चट m.) ÇABDAK. im ÇKDR.

कञ्चार m. Sonne ĠAṬĀDH. im ÇKDR.

कञ्चिका f. 1) kleine Beule VAIDJ. im ÇKDR. — 2) Zweig eines Bambusrohres ÇABDAK. im ÇKDR.

कञ्चुक 1) m. a) eine eng anschliessende Bekleidung des Oberkörpers: Panzer, Wamms; Mieder, Jacke AK. 2, 8, 2, 31. TRIK. 3, 3, 13, 14. H. 767. 674. bei Göttern BUĠG. P. 8, 7, 15. beim König PAṆĀT. I, 73 (hier zugleich Schlangenhaut). beim Kämmerer, Diener des Serails (daher कञ्चुकिन्): कञ्चुकोष्ठीपिपासत्रत्र वेत्रकर्करपाणयः R. 6, 99, 23. अतः कञ्चुकिञ्चुकस्य विपत्ति त्रासाद्यं वामनः RATNĀV. 27, 8. bei Frauenzimmern: सद्यः किं करवाणि याति शतधा यत्कञ्चुके संघयः AMAR. 81. तन्नौ कञ्चुकादिव निर्गन्तुमीप्यस्तद्विद्वत्तया KATHĀS. 18, 16. सकञ्चुक gepanzert AK. 2, 8, 2, 31. H. 767. Am Ende eines adj. comp. f. आः स्यावरकस्य सकञ्चुको ह्यायाम् MĀKĪ. 119, 19. Bildlich: सत्यकञ्चुकमुन्मुच्य indem ich die Wahrheit wie ein Gewand auszog, bei Seite legte MBH. 12, 816. सुनायितरसास्वादत्रारोमाञ्चकञ्चुकाः। विनायि कामिनीसङ्गं मुधियः सुखमाप्नुयुः॥ PAṆĀT. II, 173. Vgl. im Prākṛit: धम्मकञ्चुअप्यवेसिणो (gen.) der sich in das Gewand der Tugend kleidet ÇĀK. 68, 23. कञ्चुक = वर्द्धापकगृहीताङ्गवसन H. an., वर्द्धापकगृहीताङ्गस्थितवस्त्र MED. वर्द्धापक (वर्द्धापक?) scheint einen ledernen Riemen zu bezeichnen. Nach WILS. bedeutet die Umschreibung eine Art Hosen. Nach H. an. ist कञ्चुक auch Kleid überh. — b) eine abgestreifte Schlangenhaut AK. 1, 2, 2, 10. TRIK. H. 1313. H. an. MED. PAṆĀT. I, 73. — c) = कर्म MED. — 2) f. ०की N. eines Krautes (श्लोषधिभेद) MED. k. 62. = क्षीरीशयूत RATNAM. im ÇKDR. — Vgl. उत्कञ्चुक.

कञ्चुक्कालु (von कञ्चुक) m. Schlange ÇABDAK. im ÇKDR.

कञ्चुकिर्त (wie eben) adj. gepanzert u. s. w. gaṇa तारकादि zu P. 5, 2, 36. कान्वाकञ्चुकिर्त BHART. 3, 66.

कञ्चुकिन् (wie eben) 1) adj. gepanzert TRIK. 3, 3, 233, 234. — 2) m. a) Kämmerer, Aufseher im Gynaecium des Königs AK. 2, 8, 2, 31. TRIK. H. 727. an. 3, 364. MED. n. 174. अतःपुरचरो वृद्धो विप्रो गुणगणान्वितः। सर्वकार्थकुशलः कञ्चुकीत्यभिधीयते॥ BHAR. beim Sch. zu ÇĀK. 60, 11. PAṆĀT. 43, 5. 53, 2. 136, 20. 239, 25. ÇĀK. 60, 11. fgg. VIKR. 37, 1. fgg. RAT-

NĀV. 27, 8. — b) ein Mann, der Frauen nachsetzt (पिङ्ग, विट) H. an. MED. — c) Schlange TRIK. H. 1304. H. an. MED. RĪĠAN. im ÇKDR. — d) N. verschiedener Pflanzen: Agallochum (शोङ्गक) H. an. MED.; Gerste; Cicer arietinum Lin. (चणक) RĪĠAN. im ÇKDR.

कञ्चुलिका f. Mieder, Jacke H. 674. तं मुधाति विनैत्र कञ्चुलिकया धत्से मनोहारिणीं लक्ष्मीम् AMAR. 23. — Vgl. कञ्चुक.

कँज (कम् + ञ) 1) m. a) Haar (कम् Kopf) H. an. 2, 67. MED. ġ. 4. — b) ein Bein. Brahman's (कम् Wasser) TRIK. 1, 1, 26. H. an. MED. — 2) n. a) Lotus H. an. MED. गोशीर्षे चन्दने यत्र पद्मकंठाग्निसंनिभम् R. 4, 41, 59. BUĠG. P. 2, 2, 8. 3, 8, 17. कर्कंजसंपुट 1, 11, 2. कंजविलोचन 3, 14, 14. कंजारूपोत्तण 4, 21, 15. कंजर्भारूपोत्तण 8, 6, 3. Vgl. अम्भोज u. s. w. — b) Amṛta, der Trank der Unsterblichkeit, H. an. MED. — Wohl in dieser und der vorhergeh. Bed. kann das Wort dem verglichenen Begriff sowohl vorangehen als auch folgen gaṇa कटारादि zu P. 2, 2, 38.

कञ्जक m. ein best. Vogel, Gracula religiosa, ÇABDAK. im ÇKDR. — Vgl. कञ्जन, कञ्जल.

कंजल (कंज Lotus + ञ) m. ein Bein. Brahman's ÇABDAR. im ÇKDR. — Vgl. पद्मगर्भ u. s. w.

कञ्जन m. 1) Gracula religiosa (मदनपतिन् der Vogel des Liebesgottes) ÇABDAK. im ÇKDR. Vgl. कञ्जक, कञ्जल. — 2) der Liebesgott TRIK. 1, 1, 37.

कंजनाम (कंज Lotus + नाम = नाभि Nabel) m. ein Bein. Vishṇu's BUĠG. P. 3, 9, 44. — Vgl. पद्मनाम.

कञ्जर m. 1) Bauch. — 2) Elephant (vgl. कुञ्जर). — 3) Sonne. — 4) ein Bein. Brahman's UṆĀDIK. im ÇKDR. — Vgl. कञ्जक.

कञ्जल m. Gracula religiosa ÇABDAK. im ÇKDR. — Vgl. कञ्जक, कञ्जन. कञ्जार m. 1) oxyt. Pfau UṆ. 3, 136. — 2) Bauch. — 3) Elephant. — 4) Einsiedler. — 5) Sonne. — 6) ein Bein. Brahman's H. an. 3, 530. MED. r. 123. — Vgl. कञ्जर.

कञ्जिका f. N. einer Pflanze, Siphonanthus indica Lin. (ब्राह्मणपष्टिका), ÇABDAR. im ÇKDR. PAṆĀT. 184, 18.

1. कट्, कँटति gehen DHĀTUP. 9, 33. Vgl. काट्. — 2. कट्, कँटति regnen; umgeben DHĀTUP. 9, 6. अकटीत् VOP. 8, 63.

— प्र, प्रकटित s. u. प्रकटय्.

कँट m. n. SIDDH. K. 249, a, 4. Compp., welche auf कट ausgehen, haben den Ton auf der ersten Silbe, gaṇa घोयादि zu P. 6, 2, 85. 1) m. a) Geflecht, Matte AK. 2, 9, 26. TRIK. 3, 3, 93. H. 1017. an. 2, 81. MED. t. 3. चैतस TS. 5, 3, 12, 2. ÇĀT. BR. 13, 3, 2, 3. KĪTĪ. ÇR. 13, 3, 12. 20, 2, 2. PĀR. GRHJ. 1, 5. GRHJASĀNGR. 2, 39, 40. गोऽश्लोषयानप्रासादप्रस्तरेषु कटेषु च। आसीत् गुरुणा सार्धम् M. 2, 204. वर्षासु क्लिन्नकटवत्तिष्ठन्नेवावसीदति MBH. 2, 1973. दैत्येन्द्रम् — ददार कर्षैत्रविरको कटक्यया wie ein Mattenbinder die Binsse (BURNOUF übers. कटकत् durch couteau) BUĠG. P. 1, 3, 18. Am Ende eines adj. comp. f. आः तो (पर्णशाला) निष्ठिता वद्धकटा दृष्ट्वा R. 2, 36, 17. अतर्धानकट geflochtener Deckel (?) Z. d. d. m. G. 9, p. LXXIX. In Urskat (s. d.) bed. कट eine aus Binsen geflochtene Schnur; vgl. कटका 1. — b) Hüfte AK. 2, 6, 2, 25. 3, 4, 2, 36. H. 607. H. an. MED. पृष्ठे विद्धौ कटे चैव MBH. 13, 2796. Vgl. कटि. — c) Schläfe des Elephanten (aus der zur Zeit der Brunst eine klebrige Flüssigkeit fließt) AK. 2, 8, 2, 5. 3, 4, 2, 36. TRIK. 2, 8, 38. H. 1223. H. an. MED. काण्डूपमानेन कटम् —